

September 02, 2023

To,
Listing Department

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400 001
BSE Scrip Code: 543955

To,
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1,
Block G Bandra Kurla Complex, Bandra
(East), Mumbai – 400 051
NSE Symbol: TREL

Dear Sirs,

Subject: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement in the interest of the shareholders regarding the intimation of 2nd Annual General Meeting (AGM) of the Company to be held on Friday, September 29, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OVAM"), in compliance with the General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) Government of India (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 published in Free Press Journal, regional edition (English) and Navshakti regional edition (Marathi), newspapers on September 02, 2023.

The same is also available on the website of the Company at www.transindia.co.in.

This is for your information and record.

Thank you.

Yours faithfully,

For Transindia Real Estate Limited

(Formerly known as Transindia Realty & Logistics Parks Limited)

Khushboo Mishra Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

GOVERNMENT OF MAHARASHTRA

TRIBAL PUBLIC WORKS DIVISION KALWAN

F-TENDER NOTICE NO 26 FOR 2023-2024 short notice

Online E Tenders in B-1 form for the following work

invited by Executive Engineer/Triba! P.W. Division

KalwanNashik Road. Manur Tal.Kalwan Dist Nashik

Phone No 02592-221056/222215 for and on behalf

of Governor of Maharashtra State from Registered

Contractors in appropriate Class [Registered with

Public Works Department only] with Governent of

Tender Notice is also available on Notice board of

Tribal P.W. Division Kalvvan and on our website 1]

E-Tender Notice including Total (02) Two work

Below 500.00 Lakh. Details of mentioned E Tender

1] www.mahapwd.com 2)https://mahatenders.gov.in

Tender Document Sale 04/09/2023 to 18/09/2023 Start and End Date Time 11:00A.M to 17:00P.M

E-Tender Fee [non refundable] and Earnest

eligible/ intrested Contractors

https://mahatenders.gov.in before down loading

tender documents and participate in e tendering

DGIPR 2023-24/3259 Tribal P.W. Division Kalwan

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

SAHARA INDIA MEDICAL INSTITUTE LTD

RELEVANT PARTICULARS

30 August 2023

26 February 2024

Registration Number:

13 September 2023

Not Applicable

(b) Not Applicable

Notice is hereby given that the **National Company Law Tribunal, Mumbai Bench** has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the **Sahara** Indial Medical Institute Limited on 30 August 2023 vide order no. CP (IB) No. 412/MB-IV/2022 dated 30 August 2023.

The creditors of **Sahara India Medical Institute Limited**, are hereby called upon to subm their claims with proof on or before 13 September 2023 to the interim resolution professional at the address mentioned against Entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All statements are submitted and the statement of the statement of

layesh Natvarlal Sanghrajka Interim Resolution Professional in the matter of Sahara India Medical Institute Limitd

RODIUM REALTY LIMITED (CIN: L85110MH1993PLC206012) Registered Office: 636, 501, X'Cube, Off. New Link Road, Andheri (West) Mumbai - 400053 Tel: 022 4231 0800 Fax: 022 4231 0855 Website: www.rodium.ne NOTICE FOR THE 30TH ANNUAL GENERAL MEETING

TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) /OTHER

Members may please note that the 30th Annual General Meeting ("AGM" of Rodium Realty Limited ("the Company") will be held on Thursday

September 28, 2023 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing "VC")/Other Audio Visuals Means (OAVM) in compliance with the

applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules

framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 read with General Circulars no. 14/2020 of April 08

2020, No. 17/2020 of April 13, 2020, No.20/2020 of May 05, 2020, No

2020, No. 17/2020 61 April 15, 2020, No.20/2020 61 May 05, 2020, No. 02/2021 of January 13, 2021 and No. 02/2022 dated May 5, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by

Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") without the

physical presence of members at the AGM venue. Pursuant to Section 91

of the Act, the Registrar and Share Transfer Books of the Company will remain closed from 22nd September, 2023 to 28th September, 2023 (both

In Compliance with the relevant Circulars, the Notice of the 30th AGM and

the Annual Report of the Company including financial statements for FY 2022-2023 ("Annual Report") will be sent only by e-mail to those members

whose email address are registered with the Company or Company'

Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository

Participant(s) in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars

The Notice of the 30th AGM and the Annual Report will also be made available on the Company's Website at www.rodium.net and can also be

accessed on the website of the Stock Exchange i.e. at www.bseindia.com

Members can attend and participate in the 30th AGM of the Compan

through Video Conferencing ("VC")/Other Audio Visuals Means (OAVM) facility ONLY, the instructions for joining the 30th AGM and the manner of

participation in the remote electronic voting system or casting vote through the e-voting system during the 30th AGM of the Company will be provided

in the Notice of the 30th AGM. Members attending the Meeting through VC

/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorun under Section 103 of the Act. As per the above Circulars, no physical copies of the Notice of 30th AGM and the Annual Report will be sent to an

Members whose e-mail address are already registered with the Company/Company's RTA-Cameo Corporate Services Limited (Cameo)/

Depository Participant(s), the login credentials for remote e-voting will besent on your registered email address. Please note that the same login credentials are required for participating in the 30th AGM of the Company

through VC/OAVM and for e-voting on the resolutions during the 30th

mentioned below, for registering their e-mail address to receive Notice of

the 30th AGM, Annual Report and/or login details for joining the 30th AGM

through VC /OAVM facility, including e-voting.

Date: September 2, 2023

Place: Mumbai

other creditors may submit the claims with proof in person, by post or by electro Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Registration Number: IBBI/IPA-001/IP-P00216/2017-2018/10416 AFA No. AA1/10416/02/091023/104574 valid till October 09, 2023

Registrar of Companies, Mumbai

Name: Jayesh Natvarlal Sanghrajka

Incorp Restructuring Services LLP

25-28, Floor-2, Plot No.-209, Atlanta Building, Jamnalal

Bajaj Marg, Nariman Point Mumbai City MH 400021 IN

IBBI/IPA-001/IP-P00216/2017-2018/10416 Registered Address: 405-407, Hind Rajasthan Building,

D. S. Phalke Road, Dadar East, Mumbai 400014

405-407, Hind Rajasthan Building, D. S. Phalke Road Dadar East, Mumbai 400014

Correspondence Email id: cirp.simil@gmail.con

(a) Web Link for downloading claim forms

www.ibbi.gov.in/downloadforms.html

U85110MH1997PLC109186

Post Qualification Crieteria is applicable for

to be enrolled on portal

www.mahapwd.com 2] https://mahatenders.gov,m

Notice available on below websites

Money will be accepted online only.

Please Note this to all Registered /

Unregistered Contractors.

Date of incorporation of corporate debtor

Authority under which corporate debtor

Registrar of C

is incorporated / registered Corporate Identity No. / Limited Liability

Identification No. of corporate debtor
Address of the registered office and

principal office (if any) of corporate

Insolvency commencement date in

resolution process

respect of corporate debtor
Estimated date of closure of insolvency

Name and registration number of the

insolvency professional acting as

interim resolution professional Address and e-mail of the interim

with the Board

Address and e-mail to be used for

correspondence with the interim

L1. Last date for submission of claims

Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section

21, ascertained by the interim resolution

ames of Insolvency Professionals

Representative of creditors in a class Three names for each class)

a) Relevant Forms and

(b) Details of authorized representatives

identified to act as Authorised

solution professional

ofessional

are available at:

Date: September 02, 2023 Place: Mumbai

days inclusive).

resolution professional, as registered

Maharashtra

Note

required

above works

NOTICE is hereby given to the public at large that My Clients M/S. BALI LANDMARKS LLP (said Developers) have procured the Redevelopment Rights of the property described in Schedule hereunder written in pursuance of the Development Agreement alongwith Power of Attorney both duly registered with the office of Sub-Registrar of Assurance from MR. AJIT SHIVLAL MARU. (said Owner/Lessee). My Clients have instructed me to investigate the Title of the Property referred in the Schedule hereunde written and publish the public notice for the purpose of issuance of Certificate of Title. All person/'s having any claim in respect of the Property more particularly described in the schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charge

maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise of whatsoever nature are hereby requested to make the same known in writing to the undersigned having his office address at First Floor, 101/102/103, Samosaran, Plot no. 103, 5th Road, Jawahar Nagar Goregaon (W), Mumbai – 400 104., within 14 days from the date hereof, failing which the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:

All that piece and parcel of Land bearing Plot No.108, now admeasuring 402.45 sq. mtrs. and proposed setback area of 105.35 sq. mtrs. at site, aggregating to 507.80 sq. mtrs. as per PRC alongwith building standing thereon known as "Santok Niwas" having Ground plus 3 Floors occupied by owner/tenants/occupants, situated at The Jawahar Nagar Co pperative Housing Society Ltd. Jawahar Nagar, Road No.1, Goregaon (W), Mumbai – 400 04. Municipal Corporation of Greater Mumbai Assessment No. PS0305270090000 PS0305270170000 of P/South Ward at Revenue Village Pahadi Goregaon West, Taluka Borivali in the Mumbai Suburban District. Mumbai, Dated this 2nd day of September, 2023

(MR. BHAVIN R. BHATIA)

SPENTA INTERNATIONAL LIMITED

CIN - L28129MH1986PLC040482 Regd. Office:Plot No.13 to 16, Dewan Industrial Estate, Village Navali, Palghar (West) – 401 404. Tel-7666625388 / 7666025388 | Email: cs@spentasocks.com | Website: www.spentasocks.com

NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) is scheduled to be held on Wednesday, 27th September, 2023 11:30 AM through Video Conferencing (VC)/Other

Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013. The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circulars dated May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 read with the circular dated April 8, 2020, April 13, 2020 and December 28, 2022 (collectively referred as "MCA circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose o reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

- 2. Electronic copies of the Notice of 36th AGM and Annual Report for the financial year ended or S1st March, 2023 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company Depository participant(s). The same is also available on the website of the Company www.spentasocks.com and on the website of the Stock Exchange, www.bseindia.com. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company. The dispatch of Notice of 36th Annual General Meeting has been completed on Friday, September 01st, 2023.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-of date of Wednesday, September 20ⁿ, 2023 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice through electronic voting system of Insta Vote provided by Link Intime India Pvt Ltd from a place other than the Venue of AGM ("remot e-voting"). All the members are informed that:
- I. The Ordinary Resolutions & Special Resolutions as set out in the Notice of 36th AGM be transacted through voting by electronic means.
- II. The remote e-voting shall commence on Sunday, 24th September, 2023 (at 9.00 a.m.)
- III. The remote e-voting shall end on Tuesday, 26th September, 2023 (at 5.00 p.m.)
- IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM i Wednesday, 20th September, 2023. V. Person who acquires shares of the Company and becomes the member of the Compan after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e Wednesday
- 20th September, 2023 can follow the process of generating the login ID and password a provided in the Notice of AGM. VI. Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the Link
- Intime India Pvt Ltd after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently: b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitle to cast their vote again; c) th facility for voting through E-voting shall be made available during the course of AGM forthose who have not voted previously; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cutoff date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through E-voting. VII. The Notice of 36th AGM is available at the website of the Company www.spentasocks.com
- on the website of the Stock Exchange, www.bseindia.com and also on also on Link Intime India Pvt Ltd website https://instavote.linkintime.co.in
- VIII. In case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they ma send an email to instameet@linkintime.co.in or contact on: Tel: 022-49186175.
- 1. The Board of Directors have appointed Mr. Hemant S. Shetye (Membership No. (FCS) 2827 (COP) 1483). Designated Partner of HSPN & Associates LLP, Practicing Company Secretaries as the scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- 5. The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27, 2023 (both days inclusive). By order of the Board of Directors of

Spenta International Limited

Date: 02nd September, 2023 Place: Palghar

Danny Firoze Hansotia Managing Director & Compliance Officer

HIGH COURT OF CHHATTISGARH, **BILASPUR**

Tender Notice

The High Court of Chhattisgarh, Bilaspur invites bids (Technical and Financial) from eligible bidders for the Supply, Testing, Installation and Maintenance of the following articles for the use in the High Court of Chhattisgarh, Bilaspur :-

Desktop Computer System - 175 Pcs.

No. 11083/CPC/2023

Interested Parties may view and download the detailed Tender (terms and conditions and Technical Specification) of articles on the website viz. https://highcourt.cg.gov.in.

- Documents Download start Date 28/08/2023
- Last Date of Submission Physical documents 20/09/2023 (till 04:30 PM)

(Arvind Kumar Verma) Registrar General High Court of Chhattisgarh, Bilaspur (C.G.)

Sd/-

Bilaspur, dated 28/08/2023

G-04819/5

DEVINSU TRADING LIMITED

Regd Office: 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 022 - 2204 2554 • Email: devinsutrading@gmail.com CIN: L51900MH1985PLC036383

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING**

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the members of the company will be held on Friday, September 22nd, 2023 at 11:00 a.m. at the Registered Office of the Company at 82 Maker Chambers III, Nariman Point, Mumbai – 400 021 to transact the Business, as set out in the Notice

Director's Report, Auditor's Report and Audited Financial Statements has been dispatched electronically to all Members whose e-mail addresses are available and physically to those members whose e-mail addresses are available and physically to those members whose e-mail addresses are not available and the same is also available on the website of the Company at www.devinsutrading.com and the Notice of the AGM is also available on the website of BSE Limited (BSE) at www.bseindia.com and Link Intime India Private Limited (Link Intime) at nttps://instavote.linkintime.co.in.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by Link intime and the business may be transa through such votina.

The remote e-voting period commences on Tuesday, 19th September, 2023 from 09:00 a.m. (IST) and ends on Thursday, 21" September, 2023 at 05:00 pm (IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by Link Intime India Pvt Ltd thereafter.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 15° September, 2023 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on 15° September, 2023 ("cut-off date"). the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM.

A person who has acquired shares and become a member of the Company after dispatch of notice of AGM and holding shares as of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM. Such person may obtain the login ID and password by sending a request at https://instavote.linkintime.co.in. However, if the person is already registered with Link Intime for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.

The facility for voting, shall be made available at the AGM and Members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. The Members who have cast $their vote \ by \ remote \ e-voting \ may \ also \ attend \ the \ AGM \ but \ shall \ not \ be \ entitled \ to \ cast \ their \ vote \ again.$ Mr. Harshad Pusalkar, Practicing Company Secretary has been appointed as Scrunizer to scrutinize the

The voting result declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company, viz., www.devinsutrading.com and on the website of Link Intime at https://instavote.linkintime.co.in and will also be sent to BSE Limited where the equity shares of the

For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or contact on number provided by Link Intime 022-4918600 or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President at the designated email ID: rajiv.ranjan@inkintime.coi... In case of grievances/difficulties, Members may also contact M/s. Link Intime India Pvt. Ltd., the Registrar and Share Transfer Agents of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 15th September, 2023 to Friday, 22" September, 2023 (both dates inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the Financial Year ended 31" March, 2023.

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

> For Devinsu Trading Limited Rajan Sawant Whole Time Director DIN: 08562840

महाराष्ट्र शासन वन विभाग उप वनसंरक्षक, शहापूर

Date : 01st September 2023

Place : Mumbai

उप वनसंरक्षक, वन विभाग शहापूर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे (दूरध्वनी क्रमांक ०२५२७-२७२०९६/२७१०४४) यांचे वतीने खालील कामासाठी B-१ प्रपत्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद् या विभागाच्या योग्य त्या वर्गातील सुशिक्षित बेरोजगार, मजुर कामगार संस्था व इतर शासकीय कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात येत आहे. कामाचा तपशील खालीलप्रमाणे:-

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजित किंमत	इसारा रक्कम (रुपये)	काम करण्याची कालमर्यादा	कोऱ्या निविदा नमुन्याची	कंत्राटदाराचा वर्ग
		(रुपये)	(844)	कालमञादा	नमुन्याचा किंमत (रुपये)	વન
8	वनक्षेत्र शहापूर, निसर्ग पर्यटन केंद्र वाफे येथील तानसा सूट दुरुस्ती व नुतनीकरण करणे ता. शहापूर, जि. ठाणे-४२१६०१	१६४२८४२	१६०००	९० दिवस	५००+९० * GST	सु.बे.
?	वनक्षेत्र शहापूर, निसर्ग पर्यटन केंद्र वाफे येथील वैतरणा सूट दुरुस्ती व नुतनीकरण करणे ता. शहापूर, जि. ठाणे-४२१६०१	१६४२२४२	१६०००	९० दिवस	५००+९० * GST	मजुर कामगार सहकारी संस्था
3	वनक्षेत्र शहापूर, निसर्ग पर्यटन केंद्र वाफे येथील डॉरमेन्टरी सूट दुरुस्ती व नुतनीकरण करणे ता. शहापूर, जि. ठाणे-४२१६०१	२२४९२२०	22000	९० दिवस	५००+९० * GST	जनरल

. ई-निविदाकार्य प्रणाली द्वारे निविदा भरणेची दिनांक, निविदेचा नमुना, निविदेसंबंधी इतर तपशिल खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.

- कामाची सविस्तर सूचना, निविदा संबंधी सविस्तर अटी व शर्ती व कोरे निविदा फॉर्म महाराष्ट्र शासनाच्या ई-निविदा पोर्टलमधील www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक३०.०८.२०२३ रोजी ११.०० वाजेपासून ते १३.०९.२०२३ रोजी १७.०० वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तसेच निविदेबाबत कोणतेही शुध्दिपत्र केवळ याच संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल आणि त्या करिता कोणतीही प्रेस नोट निर्गमित करण्यात येणार नाही.
- निविदा ई-टेंडरिंग कार्यप्रणाली प्रमाणे दिनांक ३०.०८.२०२३ रोजी ११.०० वाजेपासन ते १३.०९.२०२३ रोजी १७.०० वाजेपर्यंत भरता येतील
- निविदा शक्य झाल्यास दिनांक १५.०९.२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता उपवनसंरक्षक, शहापूर वन विभाग, जुना आग्रा रोड, ता. शहापूर, जि. ठाणे-४२१६०१ येथे उघडण्यात येईल तथापि निविदा उघडण्याचा दिनांक सोईनुसार पुढे ढकलण्याचा अधिकार उप वनसंरक्षक, शहापूर यांनी राखून ठेवला आहे.
- कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार उपवनसंरक्षक, शहापूर यांनी राखून ठेवला आहे व त्याचा निर्णय सर्व निविदा धारकंसाठी अंतिम व बंधन कारक राहील.

उप वनसंरक्षक डिजीआयपीआर २०२३-२४/३२६३ शहापुर वन विभाग शहापुर

> **BRIHANMUMBAI** MAHANAGARPALIKA



PUBLIC HEALTH DEPARTMENT V. N. Desai Mun Gen Hospital, Santacruz (E) Mumbai- 400055. e-Tender Notice FOR PROCUREMENT/WORKS

No. HO/3671 /VNDH dt. 29.08.2023

Sr. No.	Description	E- Tender Scrutiny fee Rs.	EMD Rs.	Start Date and Time of online Bid Downloading	End Date and Time Of online Bid Submission
1.	Dismantling the old Nitrous Oxide Rs 3000/- control panel & Manifold system and SITC of Oxygen Digital fully Automatic Control Panel with Manifold system at V. N. Desai Mun. Gen. Hospital, Santacruz (E), Bid No 7200060429	+ GST	12,000/-	31.08.2023 at 13.00 a.m.	06.09.2023 at 16.00 a.m.

The tender document is available on MCGM portal (http://www.mcgm.gov.in) along with this e-Tender Notice. However, the Tenderer shall have to pay "e-Tender Scrutiny Fee" through Challan in CFC center before downloading and uploading the tender document in SRM Module & attached the same in Packet A.

Earnest Money Deposit (EMD) shall be paid on line through payment gateway on or before due date and time prescribed. The vendors having standing deposit shall also have bpay full EMD amount online.

Site inspection will be allowed to only vendor/bidder who has downloaded/procured the MCGM's Bid/Tender by paying prescribed e-Tender EMD & Scrutiny fee price. The proof of which (i.e. notification of successful netbanking payment & Challan) shall be brought for site inspection. The site inspection is allowed only on the specified date mentioned in the Bid/Quotation notice.

Address for Communication and Venue for opening of bid:

Office of the Dv. Medical Superintendent 2nd floor, V. N. Desai Hospital,

PRO/1415/ADV/2023-24

III IPS Road, Santacruz(E), Mumbai-400055.

Medical Superintendent V. N. Desai Hospital, Santacruz (E).

Members who have not yet registered their e-mail address with the Company/Depository Participant are requested to follow the process

Member.

Physical Are requested to visit https://investors.cameoindia.com/ to register their e-mail id/mobile number; or by writing to the Company with details of folio number, mobile no. and attaching a self-attested copy of PAN card at cs@rodium.net or writing to Registrar and Share Transfer Agent of the Company Cameo Corporate Services Limited (Cameo) at

investor@cameoindia.com Are requested to register/update their email address/ mobile number with their respective Depository Participate (DP) as per the process advised by the DP.

The Company is providing remote e-voting facility to the Members to cas voting rights using an electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting"). The Members will also be giver an opportunity to cast votes electronically during the 30th AGM ("e voting"). The Notice of the 30th AGM will be sent to the Shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

For Rodium Realty Limited Sd/

> Deepak Chheda Date: September 01, 2023 **Managing Director** Place: Mumbai

MT EDUCARE LIMITED

MT EDUCARE Registered Office: 220, 2nd Floor, "FLYING COLORS" Pandit Din Dayal Upadhyay Marg, LB.S Cross Road, Mulund (West), Mumbai – 400080 Website: www.mteducare.com Corporate: 135, Continental Building, Dr. A. B Road, Worli, Mumbai - 400018 Email: secretarial@mteducare.com Tel: 022-2593 7700/800/900 Fax: 022-2593 7799

NOTICE This notice is published pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and refund) Rules, 2016 as amended ("IEPF Rules") In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, share be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF Adhering to the various requirements as set out in the IEPF Rules, the Company has already sent communication individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the demat account of the IEPF Authority under the IEPF Rules for claiming their unclaimed shares to avoid transfer of shares to the demat of account of IEPF Authority latest by 27th November, 2023. In terms of Rule 6 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such

shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its

website at www.mteducare.com shareholders are requested to refer website to verify the details

of shares liable to be transferred to IEPF under web link https://www.mteducare.com/statutory communication . The Shareholders are advised to claim such shares by 27th November, 2023. It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend an shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. The shareholders can claim both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF Authority by making an online application to the IEPF Authority, for which the details are available at www.lepf.gov.in In case the shareholders is unable to claim the unclaimed shares by 27th November, 2023, the Company shall with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, initiate necessary action for transfer of the shares to the demat account of the IEPF Authority as per the

procedure prescribed under IEPF Rules. n case of any queries/clarification, the shareholders may contact the Company's Registrar and Transfer agent at M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS.Marg, Vikhroli (West)

Mumbai - 400083, Tel No.: (022) 49186270 , e-mail : iepf.shares@linkintime.co.in

For MT Educare Limited

Place: Mumba Date: 01/09/2023

(U.J./Patil)

Executive Engineer

Sd/-Ravindra Mishra **Company Secretary**

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/III DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703

RP NO.60 OF 2023 Warrant of Attachment of Immovable Property Under Rule 48 of the

SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993.

BANK OF BARODA ٧S

Subhash Tryambak Pelmahale & Ors.

(CD 1) Mr. Subhash Tryambak Pelmahale (CD 2) Mrs. Pramila Subhash Pelmahale (CD 3) Mr. Arun Anand Pelmahale

(CD 4) Mr. Balkrishna Shivram Pelmahale All Having address At Post - Pade, Tal. Dindori, Dist. Nashik - 422407.

Whereas you the CD have failed to pay the sum of Rs. 13.20.230.00 (Runees Thirteen Lakhs Twenty Thousand Two Hundred Thirty only) with interest and costs in respect of Recovery Certificate No. 60 of 2023 drawn up by the Presiding Officer or 26/04/2023 in OA No.1139/2016, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

You are hereby prohibited and restrained, until further order, from transferring alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned properties in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benifit under such transfer, alienation, possession o DESCRIPTION OF PROPERTY

Agricultural land bearing survey no. 344 and 345 at village Pade and Hatnore,

Taluka Dindori, District Nashik. Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 17/07/2023

> Recovery Officer- I DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

Sd- (Deepa Subramanian)

Triumph International Finance India Limited
Oxford Centre, 10 Shroff Lane, Colaba Causeway, Colaba, Mumbai - 400 005.
website : www.tifl.in; Emai: tiflbse@rediffmat.com; Tel No: 022 22826710-13 CIN NO: 165990MH1985PLC038176
Information regarding 37th Annual General Meeting to be held through Video Conference/Other Audio Visual Means
NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (*AGM*) of the Shareholders of Triumph International Finance
India Limited (*The Company*) will be held on Tuseday, 28th September, 2023 at 02.30 pm. Through Video Conferencing
("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, that will be set forth in the Notice of the 37th AGM,
without physical presence of the Members at a common venue.
Pursuant to all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the ACT") and the Rules issued thereunder and the
Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 14/2020 dated 08th April, 2020, 17/202 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May 2022 and 2021 at 2021 at 2021 at 2021 dated 5th May 2022 and 10/2022 dated 28th December, 2022 and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular's No.
SEBIHOICPTO/MOZ/CRR/PICOZ/2026 dated 13th May; 2020 along with other applicable Circulars issued by the MCA and
SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the AGM of the Company will be held through Vic/OA/M.
In Complaince with the above Circulars, the electronic copies of the Notice of the 37th AGM and the Annual Report for the Financial year 2022-23 has been electronically sent to the shareholders whose email addresses are registered with the Company Ibeopsitory Participants (PSP) on 25th August, 2023.
Instructions of remote e-voting and e-voting during the AGM
1. Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 201

.e., Bombay Slock exchange Limited at (www.bseindia.com) have not updated their email or KYC details are requested to egisteriupdate the details in their demait account, as per the process advised by their DP.

All the documents referred to in the accompanying notice and the statement pursuant to Section 102(1) of the Companies Act, 2013 shall be available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company or www.tifi.Lin for inspection of said documents.

By the Order of the Board of Directors of

Director DIN: 00245782

TRANSINDIA TRANSINDIA REAL ESTATE LIMITED

(FORMERLY KNOWN AS TRANSINDIA REALTY & LOGISTICS PARKS LIMITED) CIN: U61200MH2021PLC372756 Corporate Office & Registered Office: 4th Floor, A Wing, Allicargo House, CST Road, Kalina,

Santacruz Fast, Mumbai 400098 Tel. No.: +91 22 6679 8110 Email: investorrelations@transindia.co.in; Website: www.transindia.co.in

INFORMATION REGARDING 2nd (SECOND) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") /OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

Members may please note that the 2nd Annual General Meeting ("AGM") of the shareholders of Transindia Real Estate Limited (formerly known as 'Transindia Realty & Logistics Parks Limited') ("the Company will be held on Friday, September 29, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the applicable rules made thereunder and Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 Groular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 8, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 02/2022 dated May 5, 2022, Circular No. 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry o Corporate Affairs (MCA) Government of India (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR./P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/CIR/2023/4 dated January 5, 2023 and such other applicable circulars issued by the overnment and SEBI to transact the business that will be set forth in the Notice of the AGM of the Company without the physical presence of the Members at a common venue.

Electronic Copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2022-23:

In Compliance with the aforementioned MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice convening the 2rd AGM along with the Annual Report for the financial year ended March 31, 2023 will be sent within the prescribed timelines by email to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository participant(s)/RTA. The said Notice of the 2nd Annual General Meeting along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will also be available on the Company's website at www.transindia.co.in, on the websites of the Stock Exchanges i.e., National Stock Exchange of India Limited("NSE") at www.nseindia.com and BSE Limited ("BSE") at www.bseindia.com. The Notice of AGM is also available on the website of National Securities Depositor imited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Participation in AGM through VC/OAVM:

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only (which is being availed by the Company through NSDL), the instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending and participating through VC/OAVM shall be counted for the purpose of the reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Manner for registering /updating email addresses

Members are therefore requested to register their email address for receiving electronic copies of the Notice convening the 2nd AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 in the following manner: Members with Physical Holding

Members holding shares of the Company in physical form and who have not registered their email address are requested to register their e-mail addresses with the Share Transfer Agent of the Company ("RTA") i.e. Link Intime India Private Limited, by sending an e-mail on rnt.helpdesk@linkintime.co.in providing details like name, Folio number, Certificate number,

Permanent Account Number ("PAN") and contact number.

Members holding shares of the Company in Demat form are requested to contact your Depository Participant ("DP") and register your email address and bank account details in your Demat account as per the process advised by your DP.

anner of Voting on Resolutions placed before the AGM:

The Company is providing remote e-Voting facility (remote e-Voting) to its Members to cast their votes on resolutions that will be set forth in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-Voting system during the AGM (e-Voting). The manner of remote e-Voting e-Voting for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM.

In case of any queries, members may write to compliance.desk@transindia.co.ii investorrelations@transindia.co.in / rnt.helpdesk@linkintime.co.in.

> Transindia Real Estate Limited (Formerly Transindia Realty & Logistics Parks Limited

Khushboo Dinesh Mishra Company Secretary & Compliance Office

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatmen

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५. (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) ओ.ए. क्र. ५४४ सन २०२२

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड विरुद्ध जेव्हीआय एडवांस टेक्निकल एलएलपी आणि अन्य.

१. ज्याअर्थी, ओए/५४४/२०२२ सन्माननिय पीठासीन अधिकारी/प्रबंधकासमोर

- २८/०७/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २४,४४,०८१.८२ च्या
- कर्जाच्या वसलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली.
- ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली
- ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
- (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;
- (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती
- आणि मत्तांच्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे: (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्या अन. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.
- (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार
- (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतुन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.
- तुम्हाला १६/१०/२०२३ रोजी द. १२.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकां समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक ०८ **ऑगस्ट, २०२३** रोजी दिले.



प्रबंधक कर्ज वसूली न्यायाधिकरण-१, मुंबई

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : शॉप क्र. ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला, नेक्स्ट लेव्हल मॉल, हॉटेल ग्रॅन्ड मेहफिल समोर. कॅम्प रोड. अमरावती ४४४६०१.

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय होम फायनान्स कं. लि., एचएफसी टॉवर, अंधेरी कुर्ला रोड, जे.बी. नगर, अंधेरी (पू), मुंबई ४०००५९

शाखा कार्यालय: कार्यालय क्र. १०५ ते १०७, १ला मजला, प्लॉट क्र. २९, आयरे, आई सीएचएस लि., केळकर रोड, रामनगर,

- तरानाः, निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांत सचनेत

कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की,

निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला

प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा

मिळकतीचे वर्णन

कब्जाची तारीख

मालवीय गार्डन जवळ सिंभोरा रोड मोर्शी सर्व्हे क. १२/१

(संदर्भ लॅन क्र. एलएचएएमआय००००१२७४९०२).

सीमाबद्धः उत्तरः रामटेकेचे घर, दक्षिणः रस्ता, पूर्वः रस्ता,

फ्लॅट क्र. ४०२ ४था मजला, अर्जुन एम्पायर मीरा, मणिपूर

सीमाबद्ध- उत्तरः रस्ता, दक्षिणः रस्ता,

कब्जाची तारीखः २९-०८-२०२३

ब्बाची तारीख- ३१-०८-२०२३

कब्जाची तारीख– ३१–०८–२०२३

ई-मेल :cs@eurobondacp.com

दस्तावेजाची तपासणी करून इच्छिणाऱ्या सदस्यांना <u>cs@eurobondacp.com</u> वर ईमेल पाठविता येतील.

'एजीएम'' दरम्यानचे दुरस्थ ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगबाबत सूचना

सर्व्हिसेस लिमिटेड ("एनएसडीएल") सुविधा उपलब्ध करणार आहे.

राहणाऱ्या सदस्यांना दहाव्या एजीएममध्ये मतदान करता येईल.

होण्याबाबत एजीएमच्या सूचनेत माहिती देण्यात आली आहे.

आणि सूचना हे एजीएमच्या सूचनेचा भाग आहेत.

आधार घेण्याची विनंती करण्याता येत आहे.

पुन्हा मतदानास ते पात्र ठरणार नाहीत.

पात्र राहतील.

पूर्व: फ्लॅट क्र. २०१, पश्चिम: फ्लॅट क्र. २०३.

मिळकत क्र. १७ प्लॉट क्र. ६७ मोर्शी महाराष्ट्र – ४४४९०५

पश्चिम: श्री नवघरे यांचे घर. कब्जाची तारीख-३०.०८.२०२३

लेआउट, न्यू कॉटन मार्केट, बॅकसाइड व्हीएमव्ही कॉलेज, प्लॉट

क्र. ६४ ६५, अमरावती सर्व्हे क्र. ३१ अमरावती-४४४६०४.

फ्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, ए विंग, गौसिया कॉम्प्लेक्स,

शिल, ठाणे. स. क्र. १४४ हिस्सा क्र. १ ठाणे-४००६१२

फ्लॅट क्र. २०२. २रा मजला डी विंग आर्यन वन कोणार्क गार्डन्स

जवळ कल्प निसर्ग समोर बदलापूर स. क्र. ७५/१२३५६ ठाणे

- ४२१५०३ (संदर्भ लॅन क्र. एनएचएमयूएम००००१२४९०३८).

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात

युरो पॅनेल प्रॉडक्टस् लिमिटेड

सीआयएन क्र.एल् २८९३१एमएच२०१३पीएलसी२५११७६

नोंदणीकृत कार्यालय : ७०२, सातवा मजला, अरावल्ली बिझनेस सेंटर, रामदास सुरताले मार्ग, बोरिवली (पश्चिम), मुंबई-९२

१० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही कंपनी कामकाज मंत्रालय आणि सिक्युरिटेज ॲण्ड

एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेल्या परिपत्रकांना अनुसरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ अन्य दृकश्राव्य माध्यमे

(''ओएव्हीएस'') याद्वारे सोमवार, २५ सप्टेंबर २०२३ रोजी सायकाळी ४,०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) नियोजित करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठी लेखापरीक्षण केलेले वित्तीय विवरण, मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि आवश्यक

असलेली कागदपत्रे १ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीच्या सदस्यांना इलेक्टॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात आली आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची

सूचना आणि उपरोक्त दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.eurobondacp.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची

(''एनएसई'') वेबसाईट <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> आणि

कंपनीचे रजिस्ट्र आणि ट्रान्सफर एजन्ट (लिंक इलटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांची वेबसाईट <u>www.linkintime.co.in</u> येथेही पाहता येतील.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना जारी झाल्याच्या तारखेपासून सूचनेशी संबंधित दस्तावेज सदस्याना पाहण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध आहेत. य

१. कंपनी अधिनियम २०१३च्या कलम १०८ सहवाचता नियम २० (कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन नियम २०१४) लिस्टिंग रेग्युलेशन ४४ च्या

अनुषंगाने ठरावावर मतदान करण्यासाठी भागधारकांना दूरस्थ ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. इलेक्टोनिक मतदान

पद्धतीचा वापर करून मतदानासाठी आणि दहाव्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हिएम द्वारे मतदानासह सहभागी होण्यासाठी नॅशनल डिपॉझिटरी

२ दूरस्थ ई–व्होटिंग चा कालावधी २२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते २४ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राहील २४

३ लॉगईन आयडीचा तपशील आणि दूरस्थ ई-व्होटींग/ ई-व्होटिंग सुविधा यासाठी पासवर्ड निर्मिती आणि पासवर्ड प्राप्ती प्रक्रिया यासह माहिती

४ दूरस्थ ई-व्होटींगसाठी सदस्याची पात्रता निश्चित करण्यासाठी १८ सप्टेंबर, २०२३ ही कट-ऑफ डेट आहे. कट-ऑफ डेटच्या दिवशी (१८

५. डिमटेरिअलाईज्ड मोडमधील शेअरधारक आणि ई–मेलची नोंदणी न केलेले शेअरधारक यांना एजीएममध्ये किंवा दूरस्थ व्होटिंगमध्ये सहभागी

६. दहाव्या एजीएमची नोटीस कंपनीने ई-मेलद्वारे पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर घेऊन सदस्य झालेल्या कोणत्याही भागधारकाला आणि कटऑफ

७. एजीएम पूर्वीच दूरस्थ ई-व्होटींगद्वारे मतदान करणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेत सहभाग आणि उपस्थिती नोंदविता येईल; मात्र

कोणतीही शंका असल्यास <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये शेअरधारकांसाठी असलेले ई-व्होटिंग युजर मॅन्युअल आणि

फ्रिक्वेंटली आस्कड क्वेशनचन्स (एफएक्यू) यांचा संदर्भ घेता येईल किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर संपर्क

इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर्स असलेले शेअरधारक आणि ई–मेल किंवा केवायसी अपडेट न केलेले शेअरधारक यांना त्यांच्या डीपीने सल्ला दिलेल्य

साधता येईल किंवा प्राजक्ता पावले, असिस्टंट मॅनेजर, एनएसडीएल यांच्याशी evoting.nsdl.co.in वर रिक्वेस्ट पाठविता येईल.

प्रक्रियेनुसार त्यांच्या डीमॅट अकाऊंटमधील तपशील अपडेट/नोंद करण्याची विनंती करण्यात येत आहे.

च्या दिवशी शेअर धारण करणाऱ्या भागधारकाला मतदानासाठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळण्याच्या प्रक्रियेसाठी एजीएमच्या सूचनेचा

सप्टेंबर २०२३) सदस्यांच्या रजिस्टरमध्ये ''बेनिफियल ओनर'' म्हणून नोंद झालेल्या व्यक्ती एजीएममध्ये दूरस्थ ई-व्होटींग आणि व्होटिंगसाठी

सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० नंतर ई–व्होटिंगला अनुमती दिली जाणार नाही. दूरस्थ ई–व्होटिंगद्वारे मतदान न करता सभेला उपस्थित

(संदर्भ लॅन क्र. एनएचएमयूएम०००००८९९७९१).

प्रति. प्रतिवादी क्र. १

डोंबिवली (पू.)-४२१२०१.

अ. कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/

कर्ज खाते क्रमांक

निकेश ज्ञानेश्वर ढोमणे (कर्जदार),

रलएचएएमआय००००१२७४९०

कांचन दीपक आहुजा (कर्जदार),

रलएचएएमआय००००१३००११५

अनवर हसैन शेख (कर्जदार),

पुनम शिरीष वैराळ (कर्जदार),

एनएचएमयएम०००००८९९७९१.

शिरीष महेंद्र वैराळ (सह-कर्जदार)

एनएचएमयूएम००००१२४९०३८.

ठिकाण: मोर्शी, अमरावती, ठाणे, बदलापुर

शबनम शेख (हमीदार),

दिनांक: सप्टेंबर ०२, २०२३

अरुणा जानेश्वरराव होमणे

दीपक पृथ्वीराज आहुजा

(सह-कर्जनार)

(सह-कर्जदार).

ज्याअर्थी

जेव्हीआय एडवांस टेक्निकल एलएलपी तळमजला, ००२ धैर्य अपार्टमेंट, ११वा रोड, खार-पश्चिम, मुंबई-४०००५२.

ि ICICI Home Finance बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१

नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत.

आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९

पश्चिम रेल्वे एअर कंडिशनर युनिट्सचे एनर्जी कन्झर्व्हेशन

सीनि. डीईई/पी/बीसीटी हे निविदा सूचना

क्र. ईएल४/३१४/डब्ल्यूए/६ (आर),

तारीख: ३१.०८.२०२३ मागवीत आहेत

कार्य व ठिकाण: मुंबई विभाग) एअर

कंडिशनर युनिट्सकरिता अकुपन्सी सेन्सर

आधारित कन्ट्रोलरच्या तरतुदीद्वारे एनर्जी

कन्झर्व्हेशन. कामाचे अंदाजित मुल्य

रु. १,१९,०९,८३२.००, इअर**:** रु.

२,०९,६००.००, सादरीकरणाची तारीख व

वेळ : दि. ०३.१०.२०२३ रोजी दु. ३.००

वाजेपर्यंत. उघडण्याची तारीख व वेळ : दि

०३.१०.२०२३ रोजी दु. ३.३० वा. टीप

निविदा दस्तावेज, शुद्धिपत्रक डाऊनलोड

करणे व पुढील तपशिलाकरिता कृपया

आमची वेबसाइट www.ireps.gov.in

जाहीर सूचना

माझ्या अशीलांच्या वतीने याद्वारे सूचना

देण्यात येते की, मी गिरगाव विभागाच्या

सी.एस. क्र. १०७१ धारक जिमनीवर उभी

१०वी खेतवाडी मेन रोड, मुंबई-४०० ००४

येथे स्थित सिद्धेश दर्शन अशा ज्ञात

बिल्डिंगमधील २०व्या मजल्यावरील

रहिवासी परिसर फ्लॅट क्र. २०५ (२००५)

मोजमापित अंदाजे ४१७.९६ चौ.फूट चटई

क्षेत्र च्यासह २ऱ्या मजल्यावरील १ कार

पार्किंग क्षेत्र क्र. २८ साठी श्री. धवल जे

सर्व व्यक्ती ज्यांना वरील नमूद परिसराच्या

संदर्भात कोणताही दावा जसे की, विक्री,

अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस

विश्वस्त, मुनिमेंट, वारसाहक, ताबा

भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यकाही

निम्नस्वाक्षरीकारांना २रा मजला, मंत्री

बिल्डिंग, लेन्सकार्ट वर, गिरगाव चर्च

समोर, मुंबई-४०० ००४ येथे या सूचनेच्या

१५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक

आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे सर्व तसे

दावे असल्यास, ते त्यागित आणि/किंवा

त्यांनी

मुकेश जैन

वकील

असल्यास

परित्यागित समजले जातील.

मागणी सूचनेची

तारीख/मागणी

पूचनेतील रक्कम (रु.

00-08-5055

रु. २८,४०,०१३/-

१५-०३-२०२३

रु. २५,५८,२८३/-

09-04-2023

र. २१,९२,७०२/-

१२-०५-२०२३

रु. २३,७६,८८२/−

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

शाखेचे

अमरावती-

बी

अमरावती-

बी

अंधेरी-

मुंबई-

उल्हासनगर

प्राधिकृत अधिकारी

फोन : ०२२-२९६८६५००

दिनांक २ सप्टेंबर, २०२३

दावे

नोंदणीकृत कार्यालयः आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स,

चंदन यांचे नामाधिकार तपासत आहे.

येथे भेट द्यावी.

ईक कराः f fa

परि. १२

...अर्जदार

...प्रतिवाद

वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉपरिशन लि युनिट २०३ आणि २०४, २ रा मजला, "ए'' विंग, नवभारत इस्टेट झकारिया बंदर रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई-४०० ०१५ महाराष्ट्र सीआयएन क्र.: यु६५९२२एमएच२००५पीएलसी२७२५०१

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **१९–मे–२३** रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री/सौ. विजय कुमार सिंग (अर्जदार), श्री/सौ. हेमलता विजयकुमार सिंग (सह-अर्जदार) यांस कर्ज खाते क्र. एचएल०००००००३४६३ धारक मागणी सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. १३१८१८७/- (रुपये तेरा लाख अठरा हजार एकशे सत्तेऐंशी मात्र) १६-मे-२३ रोजीस सदर सचना प्रसिद्धीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार असलेले प्राधिकृत अधिकारी यांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ९ अन्वये **३०-ऑगस्ट-२३** रोजी घेतला आहे. विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (मुंबई शाखा) यांस रक्कम रु. १३१८१८७/-(रुपये तेरा लाख अठरा हजार एकशे सत्तेऐंशी मात्र) अधिक त्यावरील व्याज, परिव्यय इ. यासाठी माराअधीन राहील

स्थावर मिळकतीचे वर्णन

लॅट क्र. ३०२, ३रा मजला बी विंग खंडोबी अपार्टमेंट चिंचपाडा ता. अंबरनाथ, महाराष्ट्र ४२१५०५

ारीख : ०२.०९.२०२३

वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

TRANSINDIA **REAL ESTATE**

ट्रान्सइंडिया रिअल इस्टेट लिमिटेड (यापूर्वीची ओळख ट्रान्सइंडिया रिअल्टी अँड लॉजिस्टिक्स पार्क्सलिमिटेड)

सीआवएन : यु ६१२०० एम एच २०२१ पीएलसी ३७२७५६ कॉपरिट कार्यालय आणि नोंदणीकृत कार्यालय : ४ था मजला, ए विंग, अल कार्गो हाऊस, सीएसटी रोड,

कालिना, सांताक्रूझ, पूर्व, मुंबई ४०० ०९८ दूर**ध्वनी क्रमांक :**+ ९१ २२ ६६७९ ८११० **इमेल :** <u>investorrelations@transindia.co.in</u> संकेतस्थळ: www.transindia.co.in

व्हिडीओकॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमा होणाऱ्या २ ऱ्या (दुसऱ्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती भासदांनी कपया नोंद घ्यावी की. टान्सइंडियारिअल इस्टेट लिमिटेड (यापर्वीची ओळख टान्सइंडिया रिअल्टी अँड

नॉजिस्टिक्स पार्क्सिलिमिटेड) (कंपनी) यांच्या समभागधारकांची २ री वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता (भारतीय प्रमाण नेळे नुसार) व्हिडीओकांन्कर्सन्सर्ग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातृन (बापुडे न्यांचा एकत्रित उद्धेख ''इलेक्ट्रॉनिक माध्यमे' असा करण्यात येणार आहे) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू असलेल्या तरतृदींच्या अनुसार तसेच त्यासह वा तता अरुपता बनार का जुनार ताल प्रत्य (कावदा) ज्याराम् जुनारापार प्रत्युतारापार प्राप्त वाल्या या अंतर्गात बनविष्यात आलेले नियम यांच्या अनुसार आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिर ०२० आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२० आणि सामान्य परिपत्रक क्र. २०, ०२० दिनांकीत ०५ मे २०२० एमसीए परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमां १९/२०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्रमांक २१/ २०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ आणि परिपत्रक मांक ०२/२०२२ दिनांकीत ०५ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक ११/ २०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ र्ज ासा करण्यात येणार आहे) तसेच सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी^{र्}/सीआयआर/पी ०२०/७९ दिनांकीत १२ मे २०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकीत ५ जानेवारी २०२१ सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ टिनांकीत १३ मे २०२२ आणि परिपत्रके जी सरकार आणि सेबी यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत न्या प्रतिकार पार्वाचा प्राप्त वा नामां कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्याच्या वा कर्या वार्या पर ममूद्र केलेल्या विषयांच्या अनुरूप आणि सामापिक ठिकाणी समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात येणार आहे. सार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२– २३ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या

भिच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रति तसेच दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीच्या वार्षिक भहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रति विहित कालावधीत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सर्व सभासदांना पाठविण्यात येणार आहेत ज्या संशासतींचे द मेल तपशील कंपनी /हिपॉबिररी पार्टीसिपंटम /आरटीए यांच्याकदे नोंटणीकत आहेत. सत्रील ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२- २३ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थव <u>www.transindia.co.in</u> येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ म्हणजेचनॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> आणि बीएसई लिमिटेड (बीएसई) यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथेही उपलब्ध करून <mark>देण्यात येणार आहे</mark>. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना नॅशनल सिक्य्रिटीज न्टरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातुन सहभाग घेण्याची प्रक्रिया :

भासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात आणि सह घेऊ शकतात. (जी सुविधा कंपनीकडून एनएसडीएल यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे)वार्षिक सर्वेसाधारण सभेत सहभागी होण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत रेण्यात आला आहे वार्षिक सर्वेसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या सभासदांची संख्या कंपनी कायद २०१३ चे कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे. इ मेल तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करण्याची प्रक्रिया :

भासटांना आवाहन करण्यात येते की. २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तसेच वित्तीय वर्ष २०२२- २३ करिताचा ऱ्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.

. सभासद ज्यांच्याकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत : भासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपले इ मेल तपशील नोंदणीकत

केलेले नाहींत अशा समाप्रदोगा आवाहन करणवात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील कंपनीच रिकस्ट्रार आणि शेवस् ट्रान्स्फर एजंट्स (आरटीए) म्हणजेच लिंक इन टाइम इंडिया प्रायवेह्ट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत करावेत. त्यासाठी रटीए यांच्याशी mt.helpdesk@linkintime.co.in येथे इ मेलच्या माध्यमातून संपर्क साधावा आणि आपला जसे की नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, स्थायी लेखा संख्या आणि संपर्क क्रमांक सादर कराव . सभासद ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत :

. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्या सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याशी संपर्क साधवानी आपला इ मेल तपशील आणि बँक खाते तपशील याची नोंदणी डिमॅट बात्यात डीपी यांनी सूचित केलेल्या प्रक्रियेच्या अनुसार करून घ्यावी.

वार्षिक सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर मतदान करण्याची प्रक्रिया : वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावांवर सभासदांना इ मतदान पद्धतीने (दुरस्थ इ मतदान) मतदान करण्याची सविधा कंपनीकडून सभासदाना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच प्रमाणेवार्षिक सर्वसाधारण

सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधाही सभासदांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदान) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग दिमॅंट स्वरूपात उपलब्ध आहेत. पत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आपि ारक ज्यांनी आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणीकेलेली नाही अशा सभासदांसाठी दूरस्थ इ मतदान प्रक्रिया तसेच गशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येणार आहे.

तपत्रालि वाषिक सबसाधारण समय्या सूचनत ।वस्तारान दृण्यात वणार आह्. कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास सभासद <u>compliance.desk@transindia.co.in / investorrela</u> <u>tions@transindia.co.in / mt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे संपर्क साधू शक्कतात. ट्रान्सइंडियारिअल इस्टेट लिमिटेड

(यापर्वीची ओळाव टान्परंदिया रिअल्टी ऑड लॉजिस्टिक्स पार

दिनांक : ०१ सप्टेंबर २०२३

खुशबू दिनेश मिश्र

...अर्जदार

...प्रतिवाद

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई (भारत सरकार, वित्त मंत्रालय)

२रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५. (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) ओ.ए. क्र. ४१२ सन २०२२

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

स्थळ : मुंबई

विरुद्ध चौधरी कन्स्ट्रक्शन आणि अन्य.

समन्स

- १. ज्याअर्थी, ओए/४१२/२०२२ सन्माननिय पीठासीन अधिकारी/प्रबंधकासमोर १९/०७/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता.
- २. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २९,९५,८६४.४५ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली.
- ३. ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. ८. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
- (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;
- (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे
- (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.
- (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/िकंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार
- (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.
- तुम्हाला ३१/१०/२०२३ रोजी द. १२.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व **प्रबंधकां** समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक २**१ जुलै, २०२३** रोजी दिले.



प्रबंधक. कर्ज वसूली न्यायाधिकरण-१, मुंबई

म्लॅट क्र. बी १३०१, प्लॉट २०७, २०८, २०९, सेक्टर १०, खारघर, मुंबई-४१०२१०,

तबस्सुम अब्दुररब चौधरी

प्रतिवादी क्र. १

हि.क्र. १६८८, संजय गांधी नगर, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८, दिघा, ठाणे, बेलापुर,

अब्दल रब हफिजुल्ला चौधरी



इंडो अमाइन्स लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन) : एल ९९९९९एमएच १९९२पीएलसी०७००२२ नोंद कार्यालय : डब्ल्यु-४४, फेज २, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जिल्हा. ठाणे - ४२१ २०३.

दूरध्वनी क्रमांक ९१ ७०४५५९२७०३ / ७०४५५९२७०६ / ७४९८२४५१७८ / ८२९१०९८८२७ वेबसाइटः www.indoaminesltd.com, ईमेल आयडी: shares@indoaminesltd.com

३० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की इंडो अमाइन्स लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांची ३०वी (तिसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (''व्हसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनाद्वारे (''ओएव्हीएम) ३० व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल जे भागधारकांना स्वतंत्रपणे ई-मेल केले जाईल आणि कंपनीच्या वेबसाइटवर, उदा., www.indoaminesltd.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर जिथे कंपनीचे इक्टिी शेअर्स सुचीबद्ध आहेत, म्हणजे, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com वर) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि सेंद्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) च्या वेबसाइटवर (www.cdslindia.com वर) देखील उपलब्ध केले जाईल.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए''), त्याचे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२ तारीख ८, २०२०, १३ एप्रिल, २०२० ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, डिसेंबर ०८, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ०५ मे, २०२२ आणि डिसेंबर २८, २०२२ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआईआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआईआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी परिपत्रक २०२१. सेबी क्रमांक

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआईआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआईआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३, सेबीने वेळोवेळी सुधारित केल्यानुसार सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी परिपत्रक'') द्वारे जारी करण्यात आलेले, सामायिक ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसी किंवा ओएव्हीएम द्वारे तरतुर्दीचे पालन करून कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) नियम, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन''), आणि एमसीए परिपत्रके कंपनीची ३० वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित एजीएम आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभाग:

भागधारक केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात (जे कंपनी सेंद्रल डिपॉझिटरी सिक्यरिटीज लिमिटेड (सेबी) कडन घेत आहे), ज्याचा तपशील कंपनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान करेल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरमच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित असलेल्या भागधारकांची गणना केली जाईल.

भागधारकांना त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्याचे आवाहन :

ज्या शेअरहोल्डर्सनी अद्याप त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी खालीलप्रमाणे आपला ई-मेल आयडी नोंदणीकृत करून घ्यावा अशी विनंती केली जाते : १. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणारे शेअरहोल्डर्स: अशा शेअरहोल्डर्सना विनंत केली जाते की त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी कंपनीच्या रजिस्द्वार आणि शेअर द्वान्सफर एजंट, उदा., बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वेबसाइटवर (www.bigshareonline.com वर) नोंदवावा. शेअरहोल्डरचे नाव आणि पत्त्याचा उल्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित प्रत (उदा. डायिव्हिंग परवाना, निवडणुक ओळखपत्र, पासपोर्ट) भागधारकाच्या पत्त्याच्या समर्थनार्थ. २. डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणारे शेअरहोल्डर्स: अशा शेअरहोल्डर्सना विनंती केली जाते की त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ई-मेल आयडी नोंदवावा. ई-मेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका/अडचण आल्यास, भागधारक bhagwan@bigshareonline.com वर लिह शकतात

एजीएमसमोर ठेवलेल्या ठरावांवर मतदान करण्याची पद्धत:

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (''रिमोट ई-व्होटिंग'') प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम (''ई-व्होटिंग'') दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करर्णाया शेअरहोल्डर्ससाठी रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची पद्भत आणि ज्या शेअरधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार माहिती दिली जाईल. कंपनीच्या www.indoaminesltd.com या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल.

अंतिम लाभांश आणि बुक क्लोजर:

मान्यतेच्या अधीन राहून ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी १०% च्या अंतिम लाभांश अर्थात रु.०.५०/- (रु. पन्नास पैसे फक्त) च्या दर्शनी मृल्यावर प्रति इक्टिी शेअर प्रत्येकी ५/- (पाच रुपये फक्त) ची शिफारस केली आहे, याची शेअरधारकांनी नोंद

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भागधारकांचा अंतिम लाभांशाचा हक्क निश्चित करण्यासाठी कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पस्तके गरुवार, २१ सप्टेंबर २०२३ ते ब्धवार, २७ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील. लाभांश, घोषित केल्यास बधवार. २० सप्टेंबर. २०२३ रोजी कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये ज्यांची नावे असतील अशा भागधारकांना दिला जाईल आणि अभौतिक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात, ज्यांची नावे नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंद्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांनी त्या तारखेपर्यंत

एजीएममध्ये घोषित केल्यास लाभांश देण्याची पद्धत: . एजीएममध्ये भागधारकांनी मंजर केल्यास लाभांश विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतींद्वारे डलेक्ट्रॉनिक पद्धतीने अदा केला जाईल ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील कंपनीच्या रजिस्टार शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना टपाल सुविधा उपलब्ध झाल्यावर लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील. लाभांश प्राप्त करण्यास विलंब टाळण्यासाठी आणि लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात पेआउट तारखेला प्राप्त करण्यासाठी, भागधारकांना त्यांचे बँक तपशील (उदा. बँकेचे आणि शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर क्रमांक, ११ अंकी आयएफएससी कोड आणि खात्याचे स्वरूप) शेअरहोल्डरच्या नावासह रद्द केलेल्या धनादेशाची प्रत, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला, त्यांच्या वेबसाइटवर (www.bigshareonline.com वर) भौतिक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात ्र आणि त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभागांच्या बाबतीत

वित्त कायदा २०२० नसार. लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल. १ एप्रिल २०२०, आणि कंपनीने विहित दरांवर शेअरधारकांना दिलेल्या लाभांशातन स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. विविध श्रेण्यांसाठी विहित दरांसाठी, भागधारकांना वित्त कायदा, २०२० (सुधारित केल्याप्रमाणे) पहाण्याची विनंती केली जाते. भागधारकांना बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (फिजिकल मोडमध्ये शेअर्सच्या बाबतीत) आणि डिपॉझिटरीज (डीमॅट मोडमध्ये शेअर्सच्या बाबतीत) सोबत त्यांचे पॅन अपडेट करण्याची

भागधारक बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर (www.bigshareonline.com वर) वर नमद केल्याप्रमाणे आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह फॉर्म १५जी/ १५एफ आणि फॉर्म १०एफ ऑनलाइन सबिमशन करू शकतात. भागधारक हे फॉर्म बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात आणि योग्यरित्या भरलेल्या फॉर्म/कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नोंद्णीकृत कार्यालय क्रमांक एस६-२, सहावा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुराजवळ सेंटर, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४००९३.पाठवू शकतात. उपरोक्त घोषणा आणि कागदपत्रे भागधारकांनी बुधवार, २० सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी रात्री ११.५९ वाजेपर्यंत (भा.प्र.वे.) बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सादर करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की, उक्त तारखेनंतर प्राप्त झालेले फॉर्म आणि अपूर्ण किंवा चुकीचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाहीत आणि ते नॉन-डिडक्शन किंवा कमी कर कपातीसाठी पात्र असणार नाहीत.

उपरोक्त सविस्तर सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देखील दिल्या जातील आणि भागधारकांनी त्याची नोंद घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. हे फॉर्म सादर करताना काही शंका/अडचण आल्यास, भागधारक investor@bigshareonline.com वर लिहू

व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना

माझ्या अशीलांच्या वतीने याद्वारे सूचना देण्यात येते की, मी गिरगाव विभागाच्या सी.एस. क्र. १०७१ धारक जिमनीवर उभी १०वी खेतवाडी मेन रोड, मुंबई-४०० ००४ येथे स्थित सिद्धेश दर्शन अशा ज्ञात बिल्डिंगमधील २०व्या मजल्यावरील रहिवासी परिसर फ्लॅट क्र. २०६ (२००६), मोजमापित अंदाजे ४१८.०६ चौ.फूट चटई क्षेत्र साठी श्री. धवल जे. चंदन यांचे नामाधिकार तपासत आहे.

सर्व व्यक्ती ज्यांना वरील नमूद परिसराच्या संदर्भात कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, मुनिमेंट, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी निम्नस्वाक्षरीकारांना २रा मजला, मंत्री बिल्डिंग, लेन्सकार्ट वर, गिरगाव चर्च समोर, मुंबई-४०० ००४ येथे या सूचनेच्या १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे सर्व तसे दावे असल्यास, ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील.

दिनांक २ सप्टें., २०२३

मुकेश जैन वकील

जाहीर सूचना —— आमच्या अशिलांच्या सूचनेनुसार, आम्ही २६

व्या मजल्यावरील विंग एन मधील बीउमोंडे नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील, जुने स्टॅंडर्ड मिल कंपाऊंड. आप्पा साहेब मराठे मार्ग. प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ येथील फ्लॅट क्र. २६०१ मापित १९०१.९२ चौ. फूट. समतुल्यमापित १७६.७५ चौ. मीटर चटई क्षेत्र किंवा त्या ऐवढेच. टीपीएस ४ चे अंतिम प्लॉट क्र. १०९० आणि १०९२, लोअर परळ माहीम विभाग येथे स्थित बीयू मोंडे ए टॉवर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड च्या विशिष्ट क्रमांक ७०१ ते ७२० असलेल्या प्रत्येकी रु. ५०/ - च्या २० शेअर्सच्या संदर्भात आणि बीकॅलीन फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या शीर्षकाची आणि सर्व फायदेशीर हक्क, मधील शीर्षके आणि स्वारस्याची चौकशी करीत आहोत. सदर समभाग किंवा त्या जागेच्या संदर्भात कोणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींनी या नोटिसच्या प्रकाशनाच्या ७ दिवसांच्या आत त्यांच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुराव्यासह त्यांचे दावे लिखित स्वरूपात अधोस्वाक्षरीत पाठवावेत. असे न केल्यास, दावा केल्यास, माफ केले आहे असे मानले जाते.

जय हिरानंदानी राजन हिरानंदानी आणि असोसिएट्स ॲडव्होकेट्स ५०४ एनबी नीलकंठ, ९८ मरीन ड्राइव्ह,

मुंबई - ४००००२

तारीख : ०१.०९.२०२३

जाहीर सूचना

सिटी सर्व्हे क्रमांक बीओ असलेल्या सोसायटीच्या इस्टेट प्लॅन क्रमांक १ मधील भखंड क्रमांक २१५ संदर्भात मी. सेबॅस्टियन अँटोनी पॅलाथुसेरी, सॅलसेट कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड (सोसायटी) चा भाडेकरार. सी/८४८, ७०२.३ चौरस मीटरच्या समतुल्य ८४० चौरस यार्ड्सचे मोजमाप किंवा त्याभोवती, ग्राउंड प्लस पहिल्या मजल्याचा समावेश असलेली इमारत दांडा, दक्षिण सालसेट तालका, नोंदणी जिल्ह्यातील बॉम्बे उपनगर जिल्हा आणि बॉम्बे सिटीचा उप-जिल्हा (येथे 'मालमत्ता'' म्हणून संदर्भित) येथे ३२२२.१९ चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेले

याद्वारे सर्व व्यक्तींना सूचना देण्यात येत आहे की खालील मालमतेच्या दस्तऐवजांच्या मूळ प्रती चुकीच्या ठिकाणी/हरवल्या आहेत आणि त्यांचा शोध घेता येत नाही.

- मूळ प्रकाशन डीड दिनांक २ ऑगस्ट, २०१६ रोजी उपनिबंधक कार्यालय. वांद्रे येथे अनुक्रमांक बीडीआर-१५-५९०७-२०१६ अंतर्गत नोंदणीकृत आहे. एन्टॉइनेट विक्रम भिडे उपे अँटोनेट नागपाल उर्फ अँटोइनेट डी मेलो आणि जॅसिंथा मारिया ड्युरांट उर्फ जॅसिंथा आर. कृष्णा मूर्थी यांनी एन्स्ले डी मेलोच्या बाजूने करण्यात
- मूळ नोंदणी पावती दिनांक २ ऑगस्ट २०१६ ची. इवा माटिल्डा डी मेलो, अँटोइनेट
- विक्रम भिडे आणि जॅसिंथा मारिया ड्युरंटे यांच्यात श्रीमती डेसिरी मोहन ठाकूर यांच्या बाजूने दिनांक १ जुलै १९८१ रोजी अंमलात आलेल्या कराराचे मूळ लेख.
- मूळ मुखत्यारपत्र दिनांक १६ मार्च १९९१, श्रीमती डेसिरी मोहन ठाकूर यांच्या नावो इवा माटिल्डा डी मेलो यांनी अंमलात आणले.
- दिनांक १६ मार्च १९९१ रोजीच्या असाइनमेंटचे मूळ डीड श्रीमती डिसिरी मोहन ठाकर यांच्यात स्वरण सलारिया यांच्या बाजूने पार पडले. ६. दिनांक २ फेब्रुवारी १९५७ च्या
- असाइनमेंटचे मूळ इंडेंटर दिनांक २ फेब्रुवारी १९५७ रोजी सब-रजिस्ट्रार ऑफ ॲश्युरन्स, वांद्रे यांच्या कार्यालयात नोंदणीकृत, अनुक्रमांक १९३/१९५७ अंतर्गत, जोसेफ इग्नेशियस गोन्साल्विस यांच्यात 'असाइनर'' आणि जॉन फ्रॅंक डी मेलो आणि इवा मॅटिल्डा डी मेलो, नियुक्ती आणि सॅलसेट कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून. दिनांक १२ फेब्रुवारी १९४७ च्या
- लीजची नोंदणी, दिनांक २९ मार्च १९४७ रोजी सब-रजिस्ट्रार ऑफ ॲश्युरन्स, वांद्रे यांच्या कार्यालयात अनुक्रमांक १ /१९४७ अंतर्गत, सालसेट कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, मेरी इसाबेला गोन्सल आणि जोसेफ इग्नेशियस गोन्साल्विस यांच्यात अंमलात आणली गेली.

त्याचा अहवाल/तक्रार दिनांक १ सप्टेंब २०२३ रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात अहवाल क्रमांक ५२७२९/२०२३ द्वारे दाखल करण्यात आली आहे.

जर कोणत्याही व्यक्ती/यांना वर नमूद केलेल्या मालमत्तेची कागदपत्रे आढळली तर त्यांनी कृपया मला ते कोयना, ९ बी /६, भूखंड क्रमांक ६, एन. एन. पी., फिल्म सिटी रोड, दिंडोशी, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६ येथे परत करावेत अशी विनंती

दिनांक २ सप्टेंबर, २०२३ रोजी सेबॅस्टियन अँटोनी पॅलाथुसेरी

दिनांक : २ सप्टेंबर, २०२३ ठिकाणः मुंबई

कंपनी सेक्रेटरी आणि कॉम्पलिअन्स ऑफ्सिर

लिमिटेड संचालक मंडळाच्या आदेशानुसार

हिरल सोचा क्रमांक : ए६८५५६

युरो पॅनेल प्रॉडक्टस्

चौधरी कन्स्ट्रक्शन महाराष्ट्र-भारत. प्रतिवादी क्र. २

महाराष्ट्र-भारत. प्रतिवादी क्र. ३

हि.क्र. १६८८, संजय गांधी नगर, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८.

१० ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाने एजीएममध्ये भागधारकांच्या

लाभार्थी मालक म्हणून जाहिर केले आहेत आहेत अशा भागधारकांना तो दिला जाईल.

अद्यतनित करण्याची विनंती केली जाते. एजीएममध्ये घोषित केल्यास लाभांशावरील कर:

पॅन असलेले निवासी वैयक्तिक शेअरहोल्डर आणि जो प्राप्तिकर भरण्यास जबाबदार नाही तो स्त्रोतावरील कर कपात न केल्याचा लाभ घेण्यासाठी फॉर्म क्रमांक १५जी/१५एच मध्ये वार्षिक घोषणा सबमिट करू शकतो. भागधारकांना विनंती करण्यात आली आहे की, जर त्यांचा पॅन नोंदणीकत नसेल तर. प्राप्तिकर कायदा आणि/किंवा त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या तरतुर्दीनुसार २०% (वीस टक्के) दराने कर कापला जाईल. अनिवासी भागधारक भारत आणि त्यांच्या राहत्या देशादरम्यानच्या कर करारांतर्गत फायदेशीर दर मिळवू शकतात, आवश्यक कागदपत्रे प्रदान करण्याच्या अधीन राहुन, उदा. कोणतीही कायमस्वरूपी स्थापना आणि लाभार्थी मालकी घोषणा, कर निवास प्रमाणपत्र, फॉर्म १०एफ, आवश्यक असणारे इतर कोणतेही दस्तऐवज. कर करार लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.

कृपया लक्षात घ्या की अशा कपात केलेल्या करांसाठी कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला

जाणार नाही इंडो अमाइन्स लिमिटेड साठी

सही / -विजय पालकर

डीआयएन : ००१३६०२७ दिनांक: ०२/०९/२०२३ ठिकाण : डोंबिवली